

संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा
अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी
जीवन गौरव पुरस्कार जाहीर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग
शासन निर्णय क्र. रंजीपु १५२३ (११)/प्र.क्र. ६३७/सां.का.४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १६ नोव्हेंबर, २०२३

- वाचा :- १) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. रंजीगौ
२००७/प्र.क्र.१९९/सां.का.३, दिनांक ३ डिसेंबर, २००९
२) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. रंजीपु १५२२
(१३)/प्र.क्र.३८७/सां.का.४, दिनांक २२ नोव्हेंबर, २०२२
३) संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचे पत्र क्र. सां.का.सं
५६५१, दिनांक २५ सप्टेंबर, २०२३

प्रस्तावना :-

उपनिर्दिष्ट क्र. १ च्या शासन निर्णयान्वये संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. उपनिर्दिष्ट क्र. २ च्या शासन निर्णयान्वये संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव या पुरस्कारांचे पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे. सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

“संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार” समितीने निवड केल्यानुसार खालीलप्रमाणे वर्षनिहाय या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात येत आहेत.

**संगीताचार्य कै. बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी
जीवन गौरव पुरस्कार :-**

१. श्रीमती नयना आपटे - सन २०२२
२. पं. मकरंद कुंडले - सन २०२३

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३११६१५१५०७२४२३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अनिरुध्द सु. देशपांडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव,मलबार हिल, राजभवन, मुंबई
२. मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
३. मा. सभापती/उप सभापती, विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
४. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
७. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव
८. मा. विरोधी पक्षनेता विधानसभा / विधान परिषद यांचे खाजगी सचिव
९. सर्व मा. सदस्य, विधानसभा / विधान परिषद
- १०.प्रधान सचिव (सां.का.) यांचे स्वीय सहाय्यक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
- ११.उप सचिव (सां.का.) यांचे स्वीय सहाय्यक, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
- १२.संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय इमारत, एम.जी. रोड, मुंबई ३२
- १३.महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई
- १४.सर्व मान्यवर पुरस्कार्थी (सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत)
- १५.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १६.कार्यासन अधिकारी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (अर्थसंकल्प शाखा)
- १७.निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१८. महालेखापाल (लेखा परीक्षा) - १ महाराष्ट्र, मुंबई
- १९.महालेखापाल (लेखा परीक्षा) - २ महाराष्ट्र, नागपूर
- २०.महालेखापाल (लेखा अनुज्ञेयता) - १ महाराष्ट्र, मुंबई
- २१.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)- २ महाराष्ट्र, नागपूर
- २२.निवड नस्ती, सां.का.४